

September 08, 2022

To,

BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai-400001

Security code: 532365

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza,5th Floor,

Plot No. C/1, G Block,

Bandra Kurla Complex, Bandra(E),

Mumbai-400051

Symbol: DSSL

Dear Sir,

Subject- Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has published the public notice of the 27th Annual General Meeting, Book Closure, E-Voting and other related information in the "Financial Express" (English) Newspaper edition & in "Mumbai Lakshadweep" (Marathi) Newspaper edition.

Further in pursuance of Regulation 30 read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy to Newspaper articles as published in above mentioned newspapers.

Kindly acknowledge receipt and take the above on record.

Thanking You,

Yours Truly,

For Dynacons Systems & Solutions Limited

Compai Compliance Office

Encl.: Copy of e-paper of the advertisement


Dynacons Systems & Solutions Limited

CIN NO: L72200MH1995PLC093130

Certified ISO 9001:2008, ISO 14001:2015, ISO 20000-1:2011, ISO 27001:2013, CMMI Maturity Level 3

Registered Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle West, Mumbai - 400 056.

Corporate Office: 3rd Floor, A Wing, Sunteck Centre, Subhash Road, Near Garware Chowk, Vile Parle East, Mumbai - 400 057.









FINANCIAL EXPRESS

MASK INVESTMENTS LTD.

(CIN: L65993GJ1992PLC036653)

Regd. office: 6th Floor, A-601/B, International Trade Centre, Majura Gate, Ring Road, Surat 395 002. (Gujarat) INDIA

Phone: +91-261-2463261, 2463262, 2463263 Fax: +91-261-2463264 Email: contact@maskinvestments.com Website: www.maskinvestments.com

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING - REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("the AGM") of the members of Mask Investments Limited

('the Company') will be held on Friday, 30th September, 2022 at 01.00 p.m. at Registered Office of the company at 6th Floor, A-601/B, International Trade Centre, Majura Gate, Ring Road, Surat 395 002, Gujarat to transact the business mentioned in the notice convening the meeting. Notice of the AGM and Annual Report for 2021-22 have been sent to all members at their registered address. The dispatch of

Notice of AGM has been completed on 07th September, 2022. The same are also available on the Website of the company at

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cutoff date of 23rd September, 2022, may cast their vote electronically on the business set forth in the notice of the AGM through electronic voting system on National Securities

- Depository Limited ("NSDL") from a place other than venue of the AGM ("remote e-voting"). All the members are informed that: The business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic means.
- The remote e-voting shall commence on 27th September, 2022 (9:00 am)
- The remote e-voting shall end on 29th September, 2022 (5:00 pm).
- The cut-off date is 23rd September, 2022 for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM.
- Any person, who acquires shares of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2022, may obtain Login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.co.in or contact@maskinvestments.com. However if a person is already with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
- The remote e-voting module shall be disabled by the NSDL after 05.00 p.m. on 29th September, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not allowed to change it subsequently;
- The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM. The members who cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again
- A person whose name is recorded in the register of member or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM
- The notice of AGM is available on the company's website www.maskinvestments.com and also on the NSDL's website
- In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at downloads section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, National Securities Depositories Limited, Email: pallavid@nsdl.co.in or contact no. 022-24994738 or 1800-222-990 for grievances connected with e-voting.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Saturday 24th September, 2022 to Friday 30th September, 2022 (Both days inclusive) for the Purpose of 30th AGM of the company.

> For, Mask Investments Limited Narayan Sitaram Saboo Director

Place : Surat Date: 7th September, 2022

Members may note that:



YASH PAKKA LIMITED

Regd Office: 2nd Floor, 24/57, Birhana Road, Kanpur –208001, Uttar Pradesh Corp Office: Yash Nagar, Ayodhya – 224135, Uttar Pradesh

CIN: L24231UP1981PLC005294 I T: +91 5278 258174

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE, CUT-OFF DATE AND REMOTE E-VOTING INFORMATION TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 10:00 a.m. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 2/2021 dated January 13, 2021, and General Circular No. 2/2022 dated 05-05-2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out In the Notice

Notice of the meeting, setting out the resolutions proposed to be transacted there at, along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements for the year ended at March 31, 2022, Auditors' Report and Directors' Report as on that date, has been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at https://www.yashpakka.com, website of BSE Limited at https://www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM i.e. https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (LODR), 2015, the Company is providing remote e-voting facility to its members to exercise their right to vote on the resolutions proposed to be transacted at the 42nd Annual General Meeting. The Company has arranged remote e-voting facility through NSDL e-Voting system. Only a member whose name appears in the Register of Members as on cut-off date i.e. Friday, September 23, 2022

becomes member of the Company after dispatch of the Annual Report including Notice of the meeting and are holding shares on Friday, September 23, 2022, can use their existing user ID and password otherwise follow the detailed procedure mentioned in the Notice of Annual General Meeting. Remote e-voting facility shall commence on Tuesday, September 27, 2022 (09.00 AM) to Thursday, September 29,

shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the General Meeting. Any person who

2022 (5.00 P.M.) (both days Inclusive). The remote e-voting will be disabled by the NSDL after the said date and time. The Company has appointed Mr. Amit Gupta, Practicing Company Secretary, Lucknow as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in fair and transparent manner.

If members have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-Voting System, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available at https://www.evoting.nsdl.com/, under help section or write an email to Ms. Pallavi Mahtre, Manager NSDL or Mr. Amit Vishal, Senior Manager NSDL at evoting, or call on toll free no.1800 1020 990 and 1800 22 4430

for Yash Pakka Limited

Sachin Kumar Srivastava

Date: 08.09.2022 Place: Ayodhya

Company Secretary & Legal Head Membership No. F11111



SHALIMAR PAINTS LIMITED

(CIN: L24222HR1902PLC065611)

Regd. Office: Stainless Centre, 4th Floor, Plot No. 50, Sector-32, Gurugram, Haryana-122001 Corporate Office: 1st Floor, Plot No. 28, Sector - 32, Gurugram, Haryana - 122001 Website: www.shalimarpaints.com E-mail: askus@shalimarpaints.com Phone No.: +91 124 461 6600 Fax No. +91 124 461 6659

NOTICE OF THE 120[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

Place: Gurugram

Dated: September 07, 2022

financialexp.epap.in

- the 120[®] Annual General Meeting ("AGM") for the Financial Year 2021-22 of the members of Shalimar Paints Limited ("the Company") will be held on Thursday, September 29, 2022 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide Nos. 14/2020, 17/2020 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021, 19/2021 and 2/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020 December 31, 2020, June 23, 2021, December 08, 2021 and May 05, 2022, respectively (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), and Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.
- In terms of the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM and the Annual Report including the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2022 ("Annual Report") has been sent on September 07, 2022 only by email to the Members whose email addresses are registered with the Company/ Depository participants on September 02, 2022. The requirement of sending the physical copy of the Notice of the AGM to the members has been dispensed with vide MCA circulars and SEBI Circulars. The members holding equity shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 22, 2022,
- may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting systems of CDSL. All the members are informed that:
- The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means. The remote e-voting period shall commence on September 26, 2022 at 09:00 A.M. (IST);
- The remote e-voting period shall end on September 28, 2022 at 05:00 P.M. (IST);
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting / e-voting during the AGM is September 22, 2022 and a person who is not a Member as on the cut- off date should treat this Notice for information purposes only; Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-
- off date i.e. September 22, 2022, may obtain the User ID and password by sending a request at email: beetalrta@gmail.com. However, a person who is already registered with BEETAL Financial & Computer Services Pvt Ltd for e-voting then existing User ID and password can be used to cast the vote. 6. Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of AGM and
- holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting 7. Mr. Mohit Maheshwari, Partner or failing him Mr. Ankush Agarwal, Partner of M/s. MAKS & CO., Practicing Company
- Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. 8. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled after the aforesaid date and time for voting and once
- the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through electronic mode shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- 9. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi (022-23058542/43).

Members, who are holding shares in physical form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with selfattested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhaar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company at askus@shalimarpaints.com for receiving the AGM Notice. Members holding shares in electronic/demat form can update their email address with their Depository Participants.

The Notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote evoting or by e-voting at the time of AGM and join the AGM through VC / OAVM.

The AGM Notice and Annual Report is also available on the Company's website at www.shalimarpaints.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively,

where the Company's shares are listed and on the website of Central Depository Services (India) Limited at www.cdslindia.com. Further, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed form Friday, September 23, 2022 to Thursday,

September 29, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board of Directors

For Shalimar Paints Limited Shikha Rastogi Company Secretary

Ambuja Cement **AMBUJA CEMENTS LIMITED**

Regd. Office: P. O. Ambujanagar, Tal. Kodinar, Dist. Gir Somnath, Gujarat 362715. Corporate Office: Elegant Business Park, MIDC Cross Road "B", Off Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059. CIN No: L26942GJ1981PLC004717 | Website: www.ambujacement.com

NOTICE

Notice is hereby given that the Company pursuant to the request from the following shareholders has proposed to issue duplicate share certificates in lieu of the original share certificates of Rs.2/- each, which have been reported to be lost / misplaced as per the details given hereunder:

FOLIO NO(S).	NAME OF THE SHAREHOLDER(S)	CERTIFICATE NO(S).	NO(S).	NO(S).	SHARES
			From	То	
NI3087	IYPE KURIAN	24508	30830971	30840970	10000
	MONIAMMA IYPE		916082173	916087172	5000

Any person having claim or objection to the above must inform to the company within 15 days from the date of this Notice

For Ambuja Cements Ltd

Date: 07-09-2022

(Rajiv Gandhi) Place: Mumbai Company Secretary

ZENLABS ETHICA LIMITED

Regd. Office: Plot No. 194-195, 3rd floor, Industrial area, Phase II, Ram Darbar, Chandigarh - 160002. Tel: 0172-4651105, Email: queries@zenlabsethica.com

CIN: L74900CH1993PLC033112 | Website: www.zenlabsethica.com

NOTICE OF 29[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE. Notice is hereby given that:

- 29th Annual General Meeting of Zenlabs Ethica Ltd will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 11:30 a.m. at the registered office of the Company situated at Plot No. 194 -195, 3rd Floor, Industrial Area, Phase II, Ram Darbar, Chandigarh -160002 in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India to transact the business as set out in the notice dated 07.09.2022.
- The Company has already dispatched the Annual Report for the Financial Year 2021-2022 along with the Notice convening AGM through electronic mode to the shareholders whose email addresses are registered with the Company and/or depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Annual Report along with Notice of the AGM is also available on the website of the Company at www.Zenlabsethica.com, on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com and on the website of BSE.

Remote e-voting and e-voting during AGM

- Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the shareholders are provided with the facility to cast their votes on all the resolution as set forth in the Notice convening AGM using electronic voting system (Remote E-voting) provided by CDSL. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the company as on the cut-off date (record date) of Friday the 23rd
- The shareholders are informed that the remote e-voting shall commence on September 27, 2022 at 9:00 a.m. and end on September 29, 2022 at 5:00 p.m. IST. During this period, the shareholders may cast their vote electronically. The remote e-voting module will be disabled by the CDSL thereafter. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cutoff date of September 23,2022, may cast their vote electronically on Ordinary and Special Business (es) as set out in Notice through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL)
- A shareholder may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at AGM. In case of voting by both the modes, vote casted through remote e-voting will be considered final.
- Any person who becomes shareholder of the Company after dispatch of Notice of the meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2022 may obtain the login id and password by sending a request to helpdesk evoting@cdslindia.com. If the member is already registered with CDSL for remote e-voting, he can use his existing User Id and password for casting vote through
- In case of any queries relating to voting by electronic means, shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and evoting manual available at download section of www.eyotingindia.com. Any queries/grievance relating to remote e-voting, shall be addressed to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093. Tel No. 022-62638200 Extn. -206, Fax 022-62638299, M: 7045454392, E-mail: investor@bigshareonline.com or rajeshm@bigshareonline.com

For ZENLABS ETHICA LIMITED Sanjay Dhir Whole Time Director (DIN-02452461)

Date: 08.09.2022

Place: Chandigarh

SMS LIFESCIENCES INDIA LIMITED CIN: L74930TG2006PLC050223

Regd. office. Plot No.19-III, Road No.71, Jubilee Hills, Opp. Bharatiya Vidya Bhavan Public School, Hyderabad - 500096 Website: www.smslife.in | Email: cs@smslife.in

NOTICE OF THE 16TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)

OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday,

the 30th September, 2022 at 03.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the members at the common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and all other relevant circulars ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular nos. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 ("SEBI Circulars"), (collectively referred to as "the Circulars"), to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the aforesaid Circulars, the notice of AGM along with the Annual Report [F22], is being sent through

electronic mode to all the shareholders who have registered their email address with the Company / Depositary Participant / RTA. Accordingly, Shareholders who have not registered or updated their email address are requested to register their email address by following the procedure mentioned in www.smslife.in/investors/Evoting%20procedure.pdf. Shareholders are informed that the notice of AGM and Annual Report will also be made available in the Company website (www.smslife.in), website of CDSL www.evotingindia.com and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com. [The requirement of sending physical copies of the AGM notice and Annual Report has been dispensed vide aforesaid Circulars]

Instruction of e-voting:

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the AGM notice. The manner of voting remotely for shareholders holding shares in Demat mode, physical mode and for the shareholders who have not registered their email addresses is provided in www.smslife.in/investors/Evoting%20procedure.pdf and shall also be mentioned in the notice of AGM available in the Company' website (www.smslife.in). Central Depository Services (India) Ltd shall provide a platform for attending and e-voting facilities to its members in respect of the business to be transacted at the ensuing AGM.

a) Remote e-voting facility will be available during the following period: Tuesday, September 27, 2022 at 9.00 AM Commencement of remote e-voting

	End of remote e-voting	Thursday, September 29, 2022 at 5.00 PM
b) 1	he remote e-voting module will be disable	d for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote

- electronically beyond the said date and time. c) The shareholders who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled
- to cast their vote again at the AGM d) A person, whose name is recorded in the register of members maintained by the depositary as on Friday,
- September 23, 2022 ("Record date/ Cutoff date") only shall be entitled to avail the facility of remote e-voting / evoting during the AGM / participating in the AGM.
- e) Individual shareholders who acquire share(s) of the Company and become a member of the Company after emailing of the AGM notice and whose name appears in the Register of Members of the Company as on the aforesaid cutoff date can exercise their voting rights by following the procedure mentioned in the AGM Notice.
- f) Contact details of persons responsible to address the grievances connected with the e-voting facility: Mr. Trupti Ranjan Mohanty, Company Secretary Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager,

Central Depository Services (India) Limited Email: helpdesk.evoting@cdslindia.com Phone: 022-23058542/43)

Place: Hyderabad

Date: 08.09.2022

SMS Lifesciences India Limited Email: cs@smslife.in Phone: 9861129909

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the register of members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for taking record of the Shareholders of the Company for the purpose of AGM of the Company and for determining the Shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the ensuing AGM. The Company has appointed Mr. C. Sudhir Babu Practicing Company Secretory, Proprietor, CSB Associates

e-voting system on the dote of the AGM, in a fair and transparent manner. The Board of Directors of the Company have recommended a dividend of ₹ 1.50/- per equity share of face value of

(csbassociates27@gmail.com) to act as the Scrutinizer for conducting the remote e-voting process as well as the

₹ 10/- each for the year 2021-22. The dividend, if approved, by the Shareholders in the ensuing AGM will be paid within 30 days by way of credit to the respective Bank Accounts of the members from the date of approval by the Shareholders, subject to deduction of tax at source, to those members whose names appear on the register of members of the Company as on Friday, September 23, 2022 ("Record Date"), electronically through various online transfer modes who have updated their Bank account details and the Shareholders who have not updated their Bank details will be sent physical warrants/ instruments to their registered address (subject to normalization of situation), in order to avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details by writing to the Company (cs@smslife.in) and their respective Depositary participants. Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act, 1961 (as amended by Finance Act, 2020)

dividend income will be taxable in the hands of the Shareholders and the Company is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment. (Ref - www.smslife.in/investors/Details%20of%20TDS%20on%20Dividend-2022.pdf). The requisite information is required to be furnished at cs@smslife.in before September 26, 2022, in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. The Company will arrange to email the soft copy of the TDS certificate to those Shareholders who request the same, post payment of the Dividend. Note: The AGM notice is being sent to the Shareholders in accordance with the aforesaid Circulars and other

applicable laws on the registered email addresses only. For SMS Lifesciences India Limited

Trupti Ranjan Mohanty Company Secretary

AB Corp Limited CIN: U99999MH1987PLC042097

Regd. Office: A/102, Parimal Appartment, Off Juhu Lane, Andheri (West) Mumbai 400058

Tel No. 022-26154450 email id: mail@abcorp.in

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION This is in continuation with the earlier newspaper advertisement dated 2nd September

2022 intimating the details of the 34th Annual General Meeting ("AGM") of the members of AB Corp Limited ("the Company). Further, the NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Members of AB Corp Limited "the Company") will be held on Friday, 30th September, 2022 at 11.30 A.M. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") facility without the physical presence of the members at a common venue to transact the business as set out in the AGM Notice.

The 34th AGM of the Company is being convened in compliance with all the applicable

provisions of the Companies Act, 2013, rules framed thereunder and read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"). In compliance with the applicable MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Annual Report for the Financial Year ended 31st March, 2022 along with the Notice convening the 34th AGM of the Company electronically (via email) on 7th September 2022 to all those shareholders whose email ids are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent i.e. Kfin Technologies Limited or with their respective Depository Participant(s) ("DP"), whose name appears in the Register of members as on Monday, 5th September, 2022. Further in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended

from time to time, Company is providing e-Voting facility to its members to cast their vote electronically (during the AGM) including remote e-voting (prior to AGM) For this, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited [CDSL], authorized e-voting Agency for facilitating voting through electronic means ("remote e-voting"). Members may please note that the Notice of 34th AGM will also be available on the website of RTA at https://crimg.kfintech.com/bmails/files/14836_ABCL_AR-2021-2022.pdf_and_on the website of CDSL at www.evotingindia.com For the purpose of determining the eligibility to vote through electronic means the cut-

off date shall be Friday 23rd September, 2022. Persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM, as the case may be. Remote e-voting facility will commence on Monday, 26th September, 2022 (9.00 A.M. IST onwards) till Thursday 29th September 2022 (05.00 P.M. IST)

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the notice and holds share(s) as on cut-off date i.e. 23rd September,2022 may obtain login ID and password by sending a request on helpdesk.evoting@cdslindia.com., to cast their vote electronically. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also

attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. Once the Member casts vote on a resolution, the same shall not be allowed to change it subsequently. M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumbai, have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-voting facility at

through VC/OAVM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com to Mr. Rakesh Dalvi (022-23058542/43).

For detailed instructions of e-voting, members may refer to the Notice of 34th AGM

sent via email. Members are also requested to refer Notice of AGM for joining the AGM

Shareholders who have still not registered their email addresses can register the same with RTA by sending email at einward.ris@kfintech.com. In case of any gueries or issues regarding e-voting, members may contact to Mr. Rakesh Dalvi (022-

23058542/43) or send an email at helpdesk, evoting@cdslindia.com For AB CORP LIMITED

Place: Mumbai Date: 7th September, 2022

the AGM in a fair and transparent manner.

DIN: 02409760

Rajesh Yadav

Managing Director

DYNACONS CIN: L72200MH1995PLC093130

78. Ratnajvot Industrial Estate. Irla Lane. Vile Parle (West). Mumbai - 400056. Tel: 022-66889900, E-mail: investor@dynacons.com., Website: www.dynacons.com

NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E VOTING Notice is hereby given that the 27"Annual General Meeting ("the AGM) of Dynacons Systems &

Solutions Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 30, 2022 at 3:00 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the Members in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020, No, 02/2021 dated January 13, 2021 No. 21/2021 dated December 14, 2021 and No. 02/2022 dated May 15, 2022 and other applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and circular No SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 of SEBI ('SEBI Circulars') (collectively referred to as "applicable circulars"), and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulation"),to transact the Ordinary and Special businesses as set out in the notice dated September 05, 2022 of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted

for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Annual Report for F.Y. 2021-2022 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on Wednesday, September 07, 2022 to all the Members whose email addresses are registered

Members who have not registered their email addresses may temporarily get themselves registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd. by clicking the link: info@bigshareonline.com for receiving the Annual Report for F.Y. 2021-2022 also containing

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). A person, who is

not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only. In terms of provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act'), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015] and the Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as per Secretarial Standards-2, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022 may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice of the AGM with facility of remote e-voting through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). All the members are informed that: All the Ordinary and Special Resolutions as set in the Notice dated September 05, 2022 may be

The date of completion of dispatch of Annual Report for F.Y. 2021-2022 also containing Notice of the AGM by electronic mode: Wednesday, September 07, 2022. The date and time of commencement of remote e-voting: Sunday, September 25, 2022(9:00

transacted through electronic means by e-voting.

The date and time of end of remote e-voting: Thursday, September 29, 2022 (5:00 P.M. IST)

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or at the AGM: Friday. Those persons who have acquired shares and have become the members of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding of shares as of cut - off date i.e. September 23, 2022, may obtain login id and password by sending a request www.evoting@nsdl.co.in.However,

if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user

ID and password for casting your vote. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 pm IST on September 29, 2022. Once the vote on resolution is cast by member, shall not be allowed to change it

vii. The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote through e-voting system during the AGM.

The manner of remote e-voting at the AGM by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for member who have not registered their email addresses is provided in the Information and instruction including details of user id and password relating to e-voting have

been sent to the members through e-mail. The same login credential should be used for attending the AGM through VC/OAVM. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on September 23, 2022, being cut-off date.

Mr. Hemant Shetye, (FCS No.2827), Designated Partner of HSPN & Associates LLP, Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

Member may note that the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2021-2022 are available on the Company's website at www.dynacons.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.lin case of any queries/grievances, related to e-voting, members may contact the following person or may refer the Frequently Asked Questions (FAQs) - for members and e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com. iv. Contact details of the person responsible to address the grievances connected with e-voting

A wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013, Tel No.:+ 91 22 24994262,Email id: amitv@nsdl.co.in;evoting@nsdl.co.in vv. Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

National Securities Depository Limited (NSDL), Mr. Amit Vishal, Assistant Manager, Trade World,

Requirements) Regulations, 2015, the Registrar of members and share transfer books of the Company will remain closed from September 24, 2022 to September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting. vi. Manner of registering mandate for receiving Dividend. Members are requested to register/

update their complete bank details: With their depository participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares

With the Company/Bigshare Services Private Limited by emailing at investor @dynacons.com or info@bigshareonline.com, if shares are held in physical mode, by submitting

scanned copy of the signed request letter which shall contain member's name, folio number, bank details(Bank account number, Bank Branch name and address, IFSC,

are held in dematerialized mode by submitting the requisite documents and

MICR details). self-attested copy of the Pan card and cancelled cheque leaf.

For Dynacons Systems & Solutions Limited

By order of the Board

Place: Mumbai Date: 07/09/2022 Pooja Patwa Company Secretary & Compliance Officer

कारागृहात गांजा पोहोचविणारे आठ जण अटकेत

नागपूर, दि.७ : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यवर्ती कारागृहात धाड टाकली. कारागृहात गांजा आणि मोबाईलच्या बॅटऱ्या पोहचवणारी टोळी असल्याची माहिती पुढे आलीय. त्यापार्श्वभू मीवर शोध मोहिमेचा एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली. कारागृह परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीयनि घेतले असून असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही असे बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. या प्रकरणात आतापर्यत ८ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढू शकते असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. बुधवारी घेण्यात आलेल्या झडतीत कारागृहातून सुमारे १५ मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आल्या आहे. या टोळीचा सूत्रधार अत्याचाराच्या आरोपात तुखंगात सजा भोगत असलेला पोलिस उपनिरीक्षक असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हय्यालाल कावळे (वय २२, खापरखेडा) याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली असून, कारागृहातील

बंदीवान उपनिरीक्षकही

आला आहे. अटकेतील

आरोपींमध्ये सूरजचा

भाउँ शूभम कावळे,

त्याचा मित्र सूरज

वाघमारे, अमली

पंजाबराव नायडू,

पदार्थ तस्कर मोरेश्वर

सोनवणे, मुकेश बाबू

भागीरथ थारदयाल व

कुख्यात शेखू टोळीचा

सदस्य अर्थव खटाखटी

पोलिसांच्या रडारवर

यांचा समावेश आहे. कारागृहात गांजा व मोबाइल बॅटऱ्या पोहोचविण्याच्या टोळीचा सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. गांजाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोमवारी गुन्हेशाखा पोलिसांनी गांजा व मोबाईलच्या बॅटऱ्या कुठून घेण्यात आल्या याची माहिती गोळा केली. त्यानंतर मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आली. तर बुधवारी कारागृहात शोधमोहीम घेत झडती घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून मोक्का प्रकरणात सूरज व त्याचे साथीदार कारागृहात आहेत. जुलै महिन्यात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात कार्यरत उपनिरीक्षक प्रदीप-कुमार श्रीकृष्ण नितवने

याला अटक केली

होती.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rajendra Naraya Singhal the owner of Flat No.301/302, Gokul Castle CHS Ltd., Thakur Complex, Kandivali(E), Mumbai 400 101 died on 30th June 2020 and his son Dr. Sunil Rajendra Singhal has applied for the membership of the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer o shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws

> Legal Remedies Advocates, High Court Office No.2, Ground Floor Shanti Niwas CHS Ltd, Patel Estate, C.P. Road Mumbai 400 101

Place: Mumbai Date: 08/09/2022 Tel: 28460031

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, ओडब्स्युसी ओव्हरसिज वॉटर प्रुफींग कंपनी प्रा.लि., स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह होसिंग **सोसायटी लिमिटेड,** २/बी, तळमजला, स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मरीन लाईन्स पुर्व यांचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.२४६ ते २५० हरवले/ गहाळ झाले आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी द्ययम शेअर्सकरिता अर्ज केल आहे. सोसायटी याद्वारे दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याकडू न_्दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सचिवाकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावा/आक्षेपबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह दावा व आक्षेप मागविण्यात येत आहेत. जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न ड्याल्यास सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त असेल. जर सोसायटीकडे दावाँ/आक्षेप प्राप्त ड्याल्यास सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुद केली जाईल.

> च्या वतीने व करिता स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट

ठिकाण: मुंबई सही/-सचिव दिनांक: ०७.०९.२०२२

PUBLIC NOTICE Smt. NEELA PRAFULLA SABNIS a Member of the Galaxy Classique ABCD CHSL having, address at MITHA NAGAR, OPP. RAJIV GANDHI GARDEN, GOREGAON (W) MUMBAI 104 and holding Flat No A-203 in the society, died on 06.04.2016 without making any nomination.

The society hereby invites claims of objections from the heir claimants, objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Hon. Secretary between 11 am to 12 noon on Sunday' from the date of publication of the notice till the date of expiry of its period On behalf of Galaxy Classique ABCD CHSL Place : Mumbai Date : 08/09/2022

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **आरएसजेके** सोर्स ऑफ सप्लीमेन्टस् एलएलपी (एलएलपीआयएन: एएओ-९८९९) या एलएलर्प संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्य समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे: व्यापारी, व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते पुरवठादार, कमिशन एजंट, खरेदीदार, विक्रेता किंव अन्यथा सर्व प्रकारच्या अन्न पूरक, जीवनसत्त्वे आणि खनिज सप्लिमेंट्सचा व्यवहार आणि व्यापार करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २०१, सॉलिटेअर कोहौसोलि., आनंद नगर, एन.एल. कॉम्प्लेक्सजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्थ (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५ आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा) १२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. च्या वतीने व करित

आरएसजेके सोर्स ऑफ सप्लीमेन्टस् एलएलर्प

१) राज संजय शाह (पदसिद्ध भागीदार) २) जुनैद कालिवाला (पदसिद्ध भागीदार) दिनांक: 0८. 0९. २०२२ । ठिकाण: मुंबई

दिनांक : ०७.०९.२०२२

जेनफार्मासेक लिमिटेड

प्रविचि जैमेरीक फार्माचेक लिमिटेड)
(पूर्वीची जैमेरीक फार्माचेक लिमिटेड)
सीआवार्यः ग्लनश्रश्रणायुरश्रश्रीएलकी ३२३१४
नोंदणीकृत कार्यालयः कार्यालयः

३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे **सूचना** देण्यात येत आहे की, **जेनेरीक फार्मासेक लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३०वी** वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) <mark>गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी</mark> स.९.३०वा. क्रिंग कॉर्टेज, सी-२०१/२०१, मानस इमारत, सेन्ट लॉरेन्स हायस्कुत्जजवळ, देवीदास लेन, बोरिवली (प.), मुंबई–४००१०३ थेथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता

एजीएम व वित्तीय वर्ष २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. ते कंपनीच्य vww.genpharmasec.com वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व गणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक ाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ाठवण्याची आवश्यकता एमसीए व सेवी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे.

नूचना देखील देण्यात आली आहे की तिसऱ्या कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक शुक्रवार, २३ सप्टेंबर . १०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) या एजीएम उद्देशासाठी बंद राहतील ास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य. कट ऑफ तारखेनसार. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीच . लेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे म क शकतात. एजीएम (रिमोट ई-वोटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहर (रिमोट ई-व्होटिंग) किंवा बॅले परद्वारे एजीएममध्ये मतदान करून. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की:

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे. कोणतीही त्यन्ती, जी कंपनीचे शेअर्म घेते आणि कंपनीचे महस्य बनते. एजीएमची मचना आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे, एनएसडीएलला evoting@nsdl.co.in वर किंवा कंपनीच्य रजिस्ट्रार M/s. Satellite Corporate Services Pvt Ltd ला info@satellitecorporate.com व विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलक आधीच नोंदणी केलेली व्यक्ती मतदानासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते;

रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:00 वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही, बॅलेट पेपरद्रावे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदा केलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार अस

कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत सदस्य info@satellitecorporate.com services@satellitecorporate.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा फोन ०२२-२८५२०४६१ २८५२०४६२ किंवा एनएसडीएलला https://www.evoting.nsdl.com वर संपर्क साधा.

जेनफार्मासेक लिमिटेडकरि (पुर्वीची जेनेरीक फार्मासेक लिमिटेड दिनांक: ०६.०९.२०२२ सही / - उल्हास नारायण देवस्थव पुर्णवेळ संचालक व सीएफओ (डीआयएन:०९२१५२९१)

कुबेर उद्योग लिमिटेड

सीआवएन:एल५१९०९पमएच१९८२पीएलसी३७१२०३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय नंबर १५६, १ला मजला, रघुलिला मेगा मॉल, कांदिवली पश्चिम-४०००६७. द्र.:७५०६३२४४४३, ई–मेल:kuberudyoglimited@gmail.com, वेबसाईट:www.kuberudyog.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती

व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **कुबेर उद्योग लिमिटेड** (कंपनी) च्या सस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी** दु.१२.३०वा. वैश्य समाज कल्याण केंद्र, इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज मार्ग, साई सर्विसजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता

रजीएम व वित्तीय वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपांझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. ते कंपनीच्य www.kuberudyog.com वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे. सचना देखील देण्यात आली आहे की तिसऱ्या कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बक शक्रवार. २ वर्षेबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) या एजीएम उद्देशासाठी बंद राहतील

।।स्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य, कट ऑफ तारखेनुसार, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांबर इलेक्ट्रॉनिव पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एजीएम (रिमोट ईं-वोटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून (रिमोट ईं-होटिंग) किंवा बॅलेट पेपरद्वारे एजीएममध्ये मतदान करून. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की:

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख २१ सप्टेंबर, २०२२ आहे. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते. एजीएमर्च सूचना आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे, एनएसडीएलला evoting@nsdl.co.ir वर किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार M/s. Satellite Corporate Services Pvt Ltd ल info@satellitecorporate.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळ शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणी केलेली व्यक्ती मतदानासाठी विद्यमा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते;

रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान . करण्याचा अधिकार असणार नाही

कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत सदस्य info@satellitecorporate.com

ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव

इंडोफिल इंडस्ट्रीज लि.

सीआयएन: U24110MH1993PLC070713 नोंदणीकृत कार्यालय: कल्पतरू स्क्वेअर, ४ था मजला, कोंडिविटा रोड, ऑफ अंधेरी कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९. दूर. क्र. (०२२) ६६६३७३७३, ०२२-२८३२२७२ वेबसाइट: www.indofil.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'')ची एकोणतिवासी (२९ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएमं') कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाच-कॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ च २१/२०२१ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व दि. १४.१२.२०२१ ('पमसीए परिपर्क')' बांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचेत बिहित विषयांत विचारिविनेसय करण्यासाठी सामायिक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना विहडीओ कॉन्फरन्सिंग ''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातून मंगळवार, दि. २७.०९.२०२२

एजीएमची सचना व ई–मतदान प्रक्रियेसमवेत वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वार्षिक अहवालाची पाठवर्ण सोमवार, दि. ०५.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे

ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे उपलब् होते अशा सभासदांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेला आहे. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील अशा सभासदांकरिता त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम १० यांच्या अनुपालनातर्गत आगामी एजीएम व लाभांशाच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर बुधवार, दि २१.०९.२०२२ ते मंगळवार, दि. २७.०९.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार यांअंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल' च्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीची एजीएम आयोजित करण्ऱ्या सूचनेत विहित सर्व विषयांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याचा हक्क बजावण्यासाठी सुविधा (परोक्ष ई–मतदान) तसेच सभेदरम्या ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कायद्यातंर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे :

निर्धारित अंतिम तारीख अर्थात मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपातील किंव डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद (पात्र सभासद) कंपनीच्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व विषयांवर परोक्ष ई-मतदान व ई-मतदान सुविधेचा वापर करून आपला ातदानाचा हेक्क बजावू शकतील.

परोक्ष ई-मतदान शनिवार, दि. २४.०९.२०२२ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल. परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. २६.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल.

तत्पश्चात परोक्ष ई–मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही किंवा पुन्हा मत देता येणार नाही.

परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातुन आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभासद एजीएमदरम्यान उपलब् –मतदान प्रणालीच्या माध्यमातून आपले मत देऊ शकतील.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २०.०९.२०२२ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीज्द्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल अशा व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीची सभासद बनत असल्यास परंतु निर्धारित अंतिम तारीख अर्थात

मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजी वा तत्पुर्वी सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित प्रक्रियेचे पालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, एखादी व्यक्ती यापूर्वीच रनएसडीएलकडे नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल.

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.indofil.com वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting. nsdl.com वरही उपलब्ध असेल.

ई-मतदानासंदर्भात काही शंका वा प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या downloa section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions ("FAQs") व सभासदांकरिता e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० २२२ ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधाव किंवा श्री. अमित विशाल यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकाल. संचालक मंडळाने त्यांच्या सोमवार, दि. २९.०८.२०२२ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२

रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता ४०% लाभांश अर्थात प्रत्येकी रू. १०/-च्या) प्रति समभागाकरिता रू ४/- व प्रत्येकी रु. ३/- प्रति समभागाकरिता रु. १.२०/- लाभांशाची शिफारस केली आहे. सदर लाभांश भेमध्ये मंजूर झाल्यास, घोषित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीच्या आत मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजी कामकाजाच्या समाप्तीच्या वेळी सभासदांच्या रजिस्टरमध्ये नाव उपलब्ध असलेल्य म्भासदांना प्रदान करण्यात येईल, जी बाब उद्गम कर कपातीच्या, जो काही लागू असेल, अधीन असेल. वित्तीय कायदा, २०२० नुसार, दि. ०१.०४.२०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांश उत्पन्न हे करपात्रअसेल व कंपनीला विहित दरानुसार सभासदांना प्रदान केलेल्या लाभांशातून उद्गम कर कपात करणे आवश्यक असेल विविध श्रेणींकरिताच्या विहित दरांकरिता सभासदांनी कृपया वित्तीय कायदा, २०२० व त्यातील सुधा

पाहाच्यात. सभासदांनी कृपया यासंदर्भात पालन करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या, काही असल्यास, विस्तृत कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस (एनएसीएच) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात थेट लाभांश वितरणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारव असलेल्या व इलेक्टॉनिक स्वरूपात सदर सविधा प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी कपया आरटीए यांन त्यांच्या फोलिओ क्रमांकासमवेत त्यांचा बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्यूशन्स इनेबल्डु अकाऊंट नंबर

९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) द्यावा. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागध असलेल्या सभासदांनी कृपया सदर तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना द्यावा. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांर्गत एखाद्या सभासदास, त्यांचा नवीनतम बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स इनेबल्ड अकाऊंट नंबर, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) उपलब्ध ाल्याच्या कारणास्तव इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लाभांशाचे प्रदान करता न आलयस, कंपनी असा सभासदांन

टपालाद्वारे डिव्हिडंड वॉरन्ट/धनादेश पाठवील. वरील माहिती ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ असून ती एमसीए परिपत्रकांच्य अनपालनांतर्गत आहे.

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेडच्य संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

प्रमुख विधि, अनुपालन व कंपनी सचिव

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

फोर्ज अँड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000 नोंदणीकृत कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ **दूरध्वनीः**+९१-२२-६१३५८९००, **फॅक्सः**+९१-२२-६१३५८९०१ ई-मेल:investor.relations@forbes.co.in वेबसाईट:www.forbes.co.in

१०३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

सूचना देण्यात येत आहे की:

कंपनीच्या सदस्यांची १०३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी द.३.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम एजीएमैंच्या दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूदप्रमाणे साधारण व विशेष व्यवसायाक विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/२०२२ दि.१३ जानेवारी, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/ ११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल (एजीएम सूचनेसह) ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद आहेत त्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत विद्युत स्वरुपाने ७ सप्टेंबर, २०२२ रोजी पाँठविले आहे.

५०३व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.forbes.co.in आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत दिनांक २२ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंद तारखेला (ई–वोटिंगकरिता नोंद दिनांक) वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने १०३ंव्या एजीएमच्या सूनचेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत दिली आहे.

रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा, भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. भागधारकाने ठरावावर दिलेले मत भागधारकास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. ई-वोटिंग १०३व्या एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना . एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि २२ सप्टेंबर २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा csgunit@tcplindia.com वर विनंती पाठवून लॉगइन आगडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास मत देण्यासाठी तुम्ही तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरू शकता

१०३व्या एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना १०३व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-वोटिंग प्रक्रिया व पध्दतीसाठी समस्यांनी १०३व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सूचनांचा संदर्भ घ्यावा आणि https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांन विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल टीएसआर दाराशॉ कन्सल्ट-टस् प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) च्या csg-unit@tpclindia.co.in वर किंवा investor.relations@forbes.co.in वर त्यांचे आरटीएकडे नोंद नाव, पत्ता, ई–मेल, मोबाईल क्रमांक, पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत, डीपीआयडी/क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक आणि धारण भागांची संख्या असे तपशील नमुद करून विनंती पत्रासह स्वाक्षरी करून पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

. सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही फक्त ज्य सदस्यांनी वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रतीकरिता विनंती केली आहे त्यांना दिली जाईल. पनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स रंग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित सही/-रुपा खन्ना कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

A AURUM

PropTech . (पुर्वीची माजेस्को लिमिटेड)

सीआयएन:एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७४ नोंद.कार्यालय: ऑरम क्यु१, ऑरम क्यु पार्क, ठाणे-बेलापूर रोड, नवी मुंबई-४००७१०. द्र::+९१-२२-३०००१७००, वेबसाईट:https://aurumproptech.in/; ई-मेल:investors.grievances@aurumproptech.in

९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करणे

ठिकाण: मुंबई

डीआयएन:०६९९६६०५

दिनांक: ७ सप्टेंबर, २०२२

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑरम प्रॉपटेक लिमिटेड (पुर्वीची माजेस्को लिमिटेड) (कंपनी) च्या सदस्यांची ९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.२.००वा. (भाप्रवे) ९व्या एजीएम घेण्याच्या माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या ९व्या एजीएममध्ये सहभागी होता येईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ९व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए), त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या https:// <u>aurumproptech.in/investor/financial-information/annual-reports/</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग तरतुदीसाठी नियुक्त एजन्सी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. वार्षिक अहवाल वितरणाची प्रक्रिया ७ सप्टेंबर, २०२२ रोजी

२) रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील लागु नियमासह आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार (सुधारितप्रमाणे आणि एमसीए परिपत्रकानुसार) कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना विद्युत स्वरुपाची सुविधा दिली आहे. या उद्देशाकरिता विद्युत स्वरुपाने मत देण्यास एनएसडीएलची सेवा नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्याना मत देण्याची सुविधा आहे तसेच एनएसडीएलद्वारे दिल्या जाणारे एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल.

रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्याना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्यास पात्र असतील.

एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

एजीएम सूचना वितरणानंतर जर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in ई-मेलवर एनएसडीएलकडे विनंती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादा सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ई-वोटिंगबाबत तक्रारी निवारणासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशिल काही प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> वर डाऊनलोड सेक्शनक उपलब्ध भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि भागधारकांकरिताचे फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३० किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी.

पुस्तक बंद करण्याच्या तारखा: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ऑरम प्रॉपटेक लिमिटेडकरिता सही/-ठिकाण : नवी मुंबई सोनिया जैन दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८ नोंद.कार्या.: बी-१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमारतीय बंदर पाखाडी रोड. कांदिवली (प.). मंबई-४०००६७. दर.:०२२-२८६८६७३५. वेबसाईट: www.fraserindia.co.in, ई-मेल: fraseracp@gmail.com

कंपनीच्या भागधारकांच्या माहितीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.०१.००वा.

आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेसाठी शुद्धीपत्र नेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन् २५(२-) ्च्या तरतुर्दीच्चे योग्य पालन करून, फ्रेझर आणि कुंपनी लिमिटेड (कंपनी) ने (एजीएम सूचना) वर नमूद केल्याप्रमाणे एजीएम बोलावण्यासाठी भागधारक ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी एक सूचना प्रसारित केली.

अनुक्रमांक ३ मधील एका विशेष व्यवसायाचा अनवधानाने विशेष ठरावाऐवजी सामान्य ठराव म्हणून तसेच स्पष्टीकरणात्मक विधानात उल्लेख केला आहे. त्यानुसार, सामान्य ठरावाचा बाब क्र.३ आता आयटम बाब क्र.३ वर विशेष ठराव म्हणन प्रस्तावित आहे ज्यासाठी खालीलप्रमाणे विशेष ठराव आवश्यक आहे:

विशेष व्यवसाय: . श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची स्वतंत्र अकार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करणे आणि या संदर्भात विचार करणे आणि योग्य वाटल्यास. विशेष ठराव म्हणून खालील ठराव, फेरबर

किंवा त्याशिवाय मंजर करणे: असे निराकरण केले की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) चे कलम १४९, १५०, १५२, अनुसूची ४ आणि नियम (कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पुनसैंचयित केलेल्या इतर कोणत्याही लागू तरतुर्दींच्या तरतुर्दींनुसार– तत्कालीन अंमलात आणणे) त्याखाली बनवले गेले आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग भॉब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) चे विनियम १६(१)(ब) श्री. शैलेंद्र हिरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६६७/४८२), ज्यांना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६१ नुसार १२ जुलै, २०२२ पासून संचालक मंडळाने कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले होते आणि ते एजीएमच्या . गरखेपर्यंत पदावर होते. ज्यांच्या संदर्भात कंपनीला कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६० अंतर्गत श्री. शैलेंद्र

पुढे निर्णय घेतला की, संचालक मंडळाला अशी सर्व कृत्ये, कृत्ये आणि गोष्टी करण्यासाठी आणि आवश्यक असेल त्याप्रमाणे सर्व दस्तऐवज, साधने अंमलात आणण्यासाठी आणि येथे दिलेले सर्व उपरोक्त ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी संचालक किंवा त्याचे कोणतेही अधिकार कोणत्याही समितीला सुपूर्द करण्यासाठी अधिकत आहेत.

हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांच्याकडन लेखी नोटीस प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये संचालक पदासाठी

. उमेदवार म्हणून स्वतःला प्रस्तावित करण्याचा त्यांचा इरादा आहे. कंपनी, व्हा आणि आहे याद्वारे ११ जुलै, २०२७

ार्यंतच्या कालावधीसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदा

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेसाठी स्पष्टीकरणात्मक विधान (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत)

ठराव क्रमांक: ३ नंचालक मंडळाने १२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १६१ नुसार १२ जुलै, २०२२ पासून कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून

नियुक्ती केली

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ०७.०९.२०२२

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६१ च्या तरतुर्दीनुसार, श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) आगामी एजीएमच्या तारखेपर्यंत पदावर राहतील. कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १६० च्या तरतुर्दीनुसार श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांच्याकडून कंपनी कायदा, २०१३ चे कलम १४९ नुसार कंपनीला

स्वतंत्र संचालक पदासाठी उमेदवारी प्रस्तावित करणारी लेखी नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीला श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) **(१)** कंपनी (संचालकांची नियुक्ती आणि पात्रता नियम २०१४ च्या नियम ८ नुसार नमुना डीआयआर२ नुसार संचालक म्हणून काम करण्यासाठी लेखी संमती मिळाली आहे. (२) कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १६४ च्या उपकलम (२) अन्वये तो अपात्र ठरला सल्याबद्दल कंपनी (संचालकांची नियुक्ती आणि पात्रता) नियम, २०१४ च्या संदर्भात डीआयआर-८ मध्ये सूचना, भाणि (३) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४९ च्या उपकलम (६) मध्ये प्रदान केल्यानुसार तो स्वातंत्र्याच्य

निकषांची पूर्तता करतो अशी घोषणा करणे. या ठरावामध्ये श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून ११ जुलै २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १४९ आणि त्याखाली बनवलेले नियम आणि इतर लागू असलेल्या तरतुर्दीनुसार नियुक्तीसाठी सदस्यांची संमती मागितली आहे आणि तो रोटेशनद्वारे निवृत्त

मंडळाच्या मतानुसार, श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) स्वतंत्र संचालक नियुक्त करण्याच ास्ताव आहे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करते आणि ते व्यवस्थापनापासून स्वतंत्र आहेत. श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती तरण्याच्या मसुद्याच्या पत्राची प्रत अटी व शर्ती ठरवून सदस्यांकडून कोणत्याही शुल्काशिवाय कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमची तारीखेपासून साधारण कामकाजाच्या दिवसांत तपासणीसाठी उपलब्ध आहे.

. भासदांच्या मान्यतेसाठी सूचनेतील बाब क्र.३ मध्ये मांडलेल्या विशेष ठरावाची मंडळाने प्रशंसा केली आणि श्री ौलेंद्र हरिश्चंद्र यादव वगळता इतर संचालकांपैकी कोणीही, कंपनीचे प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा त्यांचे . संबंधित नातेवाईक या ठरावाशी संबंधित किंवा स्वारस्य नाहीत. स्पष्टीकरणात्मक विधान हे स्टॉक एक्सचेंजसह सेबी एलओडीआर) नियमन, २०१५ च्या नियमन ३०(७) अंतर्गत प्रकटीकरण म्हणून देखील मानले जाऊ शकते.

फ्रेजर अण्ड कंपनी लिमिटेडकरिता श्रीमती बिटराईस ॲन्टोनी (व्यवस्थापकीय संचालिका)



डीआयएन:0९२९०५९

DYNACONS कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

नोंद.कार्या.: ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपालें (प.), मुंबई-४०००५६, दुर:.०२२-६६८८९९०० ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, **डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २७**वी वार्षिक** सर्वसाधारण समा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) द्वारे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र. १४/ २०२० दि.८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ में, २०२०, ०२/ २०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ व ०२/२०२२ दि.१५ मे

अन्य लाग परिपत्रके (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवार्र २०२१ आणि क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 दिनांक १३ मे, २०२२ रोजी सेबी (सेबी रपराजा अ.ज.Б.Б.П.П.С.С.П.В.Е.С.П.Г.2022/02/19 13 न, २०२२ राजा राजा (स्वा परिपत्रके) (एकवितपणे लागू परिपत्रके म्हणून संदर्भित आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरपुदी (कायदा) आणि तथे केलेले नियम सेबी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स ऊँड डिस्टलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन् (जान्य) आज (यह क्यारामान्य निवास) कार्याता का कार्याताला का कार्याताला कार्याताला के प्रतिवस्ति । प्रतिवस्ति अ २०१५ (सेबी लिस्टिंग स्यूलेशन) अंतर्गत आणि एजीएमच्या ०५ सप्टेंबर २०२२ च्या नोटिसमध्ये नमूद्र केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी सदस्यांच्या वास्तविक उपस्तितीशिवावा होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, वित्तीय वर्ष २०२१-२०२२ वार्षिक अहराताच्या इतेक्ट्रांनिक प्रती एजीएमची सूचना देखील बुधवार, ०७ सप्टेंबर, २०२२ रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहमार्गीकडे नोंदणीकृत आहेत.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते तात्पुरते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट. बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि.च्या info@bigshareonline.com वर क्लिक करुन वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या संदर्भात, कंपनी (व्यवस्थापन आणि

प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पन्हा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, 794 चे नियमन ४४ आणि सेक्वेटेरिअल स्टॅंडर्झ-२ नुसार सुधारित केल्यानुसार त्या काळासाठी अमलात आणणे. कट–ऑफ तारखेनुसार, म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य रिमोट ई-वोटिंगच्या च्या सुविधेसह जीएमच्या उक्त सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सभासदांन

०५ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या सूचनेमध्ये सेट केल्यानुसार सर्व सामान्य आणि विशेष ठराव ई-मतदानाद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्यवहार केले जाऊ शकतात. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ वार्षिक अहवाल पाठवण्याची पूर्णता तारखेमध्ये इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे एजीएमर्च

सूचना देखील आहे: बुधवार, ०७ सप्टेंबर, २०२२. रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ (९:००वा. भाप्रवे)

रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (५:००वा. भाप्रवे)

रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२. ज्या व्यक्तींनी शेअर्स विकत घेतले आहेत आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ डेट म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स ठेवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत, ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवन मिळव शकतात. विनंती www.evotingnsdl.co.in तथापि. रिमोट ई-व्होटिंगसाठी तम्ही आधीच एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापर

vii. रिमोट ई–व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्या.५:००वा. नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर मत सदस्याने दिले की, नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

viii. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, ते सक्षम असतील. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान

iv. एजीएममध्ये डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांद्वारे आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

ई-व्होटिंगशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडेंशियल

सदस्यांचे मतदान हक्क २३ सप्टेंबर, २०२२ रोजी कट ऑफ डेट असल्याने कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

अो. हेमंत शेट्ये, (एफसीएस क्र.२८२७), एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस एलएलपी, कार्यरत कंपनी सचिवचे भागीदार यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 समासद हे लक्षात ठेवू शकतात की, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२०२२ साठी वार्षिक अहवाल.
 कंपनीच्या वेबसाइट www.dynacons.com वर, स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/ तक्रारींच्या बाबतीत, सदस्य खालील व्यक्तीशी संपर्क साधू शकतात किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) सदस्यांसाठी आणि ई–साठी पाहू शकतात. www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यांसाठी मतदान वापरकर्ता पुस्तिका उपलब्ध आहे.

iv. ई–व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, असिस्टंट मॅनेजर, टेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ मजला, कमला मिल्स केपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, दूरध्वनी क्रमांक:+९१ २२ २४९९४२६२, ईमेल

आयडी: amitv@nsdl.co.in, evoting@nsdl.co.in. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने सदस्यांचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीची पुस्तके २४

सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. . लाभांश प्राप्त करण्यासाठी आज्ञापत्र नोंदणी करण्याची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/ अद्ययावत करण्याची विनंती केली जाते:

अ) त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यव कागदपत्रे सबमिट करून डीमॅटरलायझ्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि ब) कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसह investor@dynacons.com किंवा

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील तर १) स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील)

असतील. २) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि

३) रद्द केलेले चेक पान.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित सही/- पुजा पटवा कंपनी सचिव सब सक्षम अधिकारी

दिनांक: ०७.०९.२०२२